

उप जिल्हाधिकारी संवर्गातील
अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना...
कोकण विभाग

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन आदेश क्र. टिआरएफ-०७२४/प्र.क्र. १९१/ई-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: ०३ ऑगस्ट, २०२४

संदर्भ:-

- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५
- २) सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०२१/ प्र.क्र.४९/कार्या-१२, दि.१४.०७.२०२१

शासन आदेश :-

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) आणि ४ (५) मधील तरतुदीनुसार उप जिल्हाधिकारी संवर्गातील खालील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव/विनंतीनुसार त्यांच्या नावासमोर स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ.क्र.	अधिकाऱ्यांचे नाव	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
१.	२.	३.	४.
१.	श्री. बाळासाहेब खांडेकर	उप महानियंत्रक नोंदणी व उप नियंत्रक मुद्रांक, ठाणे	सक्षम प्राधिकारी क्र. १०, झोपुयो, मुंबई येथे श्री. रविंद्र हजारे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
२.	श्री. रविंद्र हजारे	सक्षम प्राधिकारी क्र. १०, झोपुयो, मुंबई चेबुर-२	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हा पालघर येथे श्रीमती अपर्णा आरोलकर-सोमानी यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर.
३.	श्रीमती अर्पणा आरोलकर- सोमानी	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हा पालघर,	उप जिल्हाधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, मुंबई उपनगर येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती
४.	श्री. प्रकाश सकपाळ	उप विभागीय अधिकारी, पुर्व उपनगरे, मुंबई उपनगर	उप विभागीय अधिकारी, कर्जत, जिल्हा रायगड येथे श्री. अजित नैराळे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
५.	श्री. सुदाम परदेशी	निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी ठाणे	मुद्रांक जिल्हाधिकारी, अंधेरी येथे श्रीमती जयश्री कटारे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
६.	श्रीमती जयश्री कटारे	मुद्रांक जिल्हाधिकारी, अंधेरी	अतिरिक्त नियंत्रक, राजभवन येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती
७.	श्री. अजित देशमुख	उप जिल्हाधिकारी (भुसंपादन), मुंबई शहर	विशेष भुसंपादन अधिकारी, म्हाडा, मुंबई येथे प्रतिनियुक्तीने

८.	श्री. इब्राहिम चौधरी	नियुक्तीच्या प्रतिक्षेत (दिनांक ३१.०७.२०२४ रोजीचे आदेश रद्द करुन)	विशेष कार्य अधिकारी, भूमी परा मर्यादा, कोकण भवन येथे श्रीमती शितल देशमुख यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
९.	श्री. अमित शेंडगे	मा. मंत्री (महिला व बालविकास) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी	प्रतिनियुक्ती संपुष्टात आणुन सक्षम प्राधिकारी क्र. १, झोपुयो, ठाणे येथे श्रीमती वैशाली ठाकुर-परदेशी यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१०.	श्रीमती वैशाली परदेशी-ठाकुर	सक्षम प्राधिकारी क्र. १, झोपुयो, जिल्हा ठाणे	निवासी उप जिल्हाधिकारी (अति./ निष्का.), पश्चिम उपनगरे, मुंबई येथे श्रीमती प्रिती पाटील यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
११.	श्रीमती प्रिती बी. पाटील	निवासी उप जिल्हाधिकारी (अति./ निष्का), पश्चिम उपनगरे	उप जिल्हाधिकारी (संजय गांधी योजना), मुंबई उपनगर येथे श्री. संदिप चव्हाण यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१२.	श्री. संदिप चव्हाण	उप जिल्हाधिकारी (संगायो), मुंबई उपनगर	उप विभागीय अधिकारी, वाडा, जिल्हा पालघर येथे श्री. भवानजी आगे-पाटील यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर.
१३.	श्री. भवानजी आगे-पाटील	उप विभागीय अधिकारी, वाडा, जिल्हा पालघर	उप जिल्हाधिकारी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, मुंबई उपनगर येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती
१४.	श्रीमती शितल देशमुख	विशेष कार्य अधिकारी, भूमी परा मर्यादा, मुंबई	उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी क्र. ७, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, मुंबई (बोरीवली-२) येथे श्री. प्रशांत सुर्यवंशी यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१५.	श्री. प्रशांत सुर्यवंशी	सक्षम प्राधिकारी क्र. ७, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, मुंबई (बोरीवली-२)	उप जिल्हाधिकारी (भूसंपादन), मेट्रोसेंटर क्र. ३, पनवेल येथे श्री. विकास नाईक यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१६.	श्रीमती अर्चना कदम	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हा ठाणे	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हा रायगड येथे श्रीमती स्नेहा उबाळे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१७.	श्री. संजीव जाधवर	उप जिल्हाधिकारी (प्रशासन), जिल्हा पालघर	उप विभागीय अधिकारी, राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे श्रीमती वैशाली माने यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१८.	श्रीमती स्नेहा उबाळे	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हा रायगड	उप जिल्हाधिकारी (सामान्य), जिल्हा रत्नागिरी येथे श्रीमती शुभांगी साठे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
१९.	श्री. दत्तात्रय नवले	उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर क्र. १, पनवेल जिल्हा रायगड,	मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी क्र. २), मुंबई येथे श्रीमती अश्विनी सुर्वे-पाटील यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

२०.	श्रीमती अश्विनी सुर्वे-पाटील	मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी क्र. २), मुंबई	सक्षम प्राधिकारी क्र. ३, झोपुयो, ठाणे येथे श्रीमती वैशाली ठाकुर-परदेशी यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
२१.	श्रीमती शुभांगी साठे	उप जिल्हाधिकारी (प्रशासन), जिल्हा रत्नागिरी	उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हा सिंधुदूर्ग येथे श्री. अमोलसिंह भोसले यांच्या बदलीने रिक्तहोणा-या पदावर
२२.	श्रीमती रोहीणी रजपुत	जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा रत्नागिरी	उप जिल्हाधिकारी (महसूल), जिल्हा सिंधुदूर्ग येथे श्री. मठपती यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर
२३.	श्रीमती वैशाली गंगाराम माने	उप विभागीय अधिकारी, राजापूर, जिल्हा रत्नागिरी	उप जिल्हा निवडणुक अधिकारी, जिल्हा ठाणे येथे श्रीमती अर्चना कदम यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

२. उपरोक्त अधिका-यांच्या बदलीने पदस्थापनेमुळे रिक्त झालेल्या पदांवर अन्य अधिका-यांच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. तसेच, या आदेशामुळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत राहणा-या अधिका-यांच्या पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील. शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, दि.०१.१२.२०२३ अन्वये, नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिका-यांनी पुढील आदेशापर्यंत संबंधित विभागीय आयुक्तांकडे रुजू व्हावे.

३. उपरोक्त अधिका-यांपैकी, जे अधिकारी निवडणुक कामकाजाकरीता अधिसूचित असलेल्या पदावर कार्यरत आहेत, त्या पदांवर नवीन अधिकारी कार्यभार घेईपर्यंत बदली झालेल्या अधिका-यास कार्यमुक्त करण्यात येऊ नये. सदर संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत e2.revenue@maharashtra.gov.in या ई-मेलद्वारे/ टपालाद्वारे शासनास त्वरित कळवावे.

४. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० व महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमांनुसार दिलेल्या विहित कालावधीत संबंधित अधिकारी यांनी पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत.

७. सदरहू आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील

नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामुळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०८०३२०४४२५७८१९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(महेश वरुडकर)
शासनाचे उप सचिव

प्रति,

अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई

विभागीय आयुक्त, कोकण विभाग

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
३. मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
४. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
५. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
६. विभागीय आयुक्त
७. संबंधित जिल्हाधिकारी.
८. प्रधान महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा परीक्षा), मुंबई/ नागपूर.
९. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.
१०. संबंधित अधिदान व लेखा अधिकारी.
११. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
१२. संबंधित उप जिल्हाधिकारी (संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत).
१३. उप सचिव (ई-२) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.